

# Galaxy Surfactants Ltd.

### August 30, 2023

National Stock Exchange of India Ltd., Listing Compliance Department Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai – 400 051

Scrip Symbol: GALAXYSURF

BSE Limited,

Listing Department,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai- 400001

Scrip Code: 540935

Sub: Newspaper advertisement for transfer of equity shares to IEPF.

Dear Sir/Madam,

Please find enclosed the copies of the newspaper advertisement published in Business Standard and Mumbai Lakshdeep titled – Notice (Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund Authority (IEPF)).

The same is available on the Company's website at www.galaxysurfuctants.com.

Yours faithfully,
For Galaxy Surfactants Limited

Niranjan Ketkar Company Secretary

Encl.: As above

**Communication Address:** 

Rupa Solitaire, Ground Floor, Unit no. 8, 12A and 14 Millennium Business Park, Mahape, Navi Mumbai, 400 710

Ph: +91-22-33063700

**Regd. Office:** C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai-400 703, India CIN: L39877MH1986PLC039877

Ph: +91-22-27616666

Fax: +91-22-27615883/ 27615886 e-mail: galaxy@galaxysurfactants.com Website: www.galaxysurfactants.com

# **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public at large that, I am investigating the leasehold right, title and interest of M/s. Huhtamaki PPL Ltd Plot No 21/1, Chikhloli MIDC. Kalvan Badlapur Road, Ambernath West 421505, admeasuring 26054 sq.meters in the MIDC, Ambernath Industrial Area Registration District Thane and along with structure/shed standing thereon.

Hence this notice to the public at large that, if any person or persons having any claim, charge, right, interest, lease, sub-lease, lien, or any other claim of whatever nature, against the said plot/shed or structure standing thereon or any portion thereof, he/she/it may lodge his/her/their claim in writing supported by the relevant documents within Fourteen days from the date of publication thereof, to the undersigned at the address given below.

If no such claim or objection is lodged with the undersigned within the aforesaid period, the same will be considered as if no such claim exists or that they have

been waived or abandoned. Date: 30.08.2023

Pankaj Parasrampuria, Advocate

42/43, Manoram Chambers, S.V.Road, Opp. Indian Bank Bandra (West), Mumbai -400 050

### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given on behalf of SHREE GOKUL NAGARI CHS LTD. bearing Registration No. BOM/W-R/HSG/ / TC / 9712 / Dated 21.03.1997, having its address at (Wing G-H-I), C.T.S. No. **703**, **90** Feet Road, Thakur Complex, Kandival East, Mumbai-400101, (hereinafter for the sake of brevity referred to as "the sai Society") that Mr. Faroogue M. Jamada & Mr. Jainuddin M. Jamadar are the join bona fide owners & members in respect o Shop No. 44 in the said Society and accordingly, the said Society caused t issue Share Certificate No. 49, bearin distinctive Nos. **241** to **245** in their join names on **12.8.2007**. As per the documents made available to the said Society, the said first joint member Mi Faroogue Mohammad Khan Jamada expired on **19.5.2020**. The said **M**r Farooque Mohammad Jamadar is survived by his wife / widow Fatima Farooque Jamadar, minor daughter Aafiya Farooque Jamadar & Alfiya Farooque Jamadar & minor Son Faizan Farooque Jamadar, who have made a application for joint membership in place of the deceased **Mr. Farooque Mohamma** Jamadar along with the existing 50% membership of Mr. Jainuddin M Jamadar.

Claims & objections, if any, in writing are invited from member(s) of the public in espect of grant of joint membership to the said Fatima Farooque Jamadar, Aafiya Faroogue Jamadar, Alfiya Faroogu Jamadar and Faizan Farooque Jamada no claims and / or objections ar received, in writing, within **14** days o publication of this Notice, claim(s), if any shall be deemed to have been waived and that the said Society shall proceed with grant of joint membership to the said Fatima Farooque Jamadar, Aafiya Farooque Jamadar, Alfiya Farooqu Jamadar and Faizan Faroogue Jamada n place of the Late Mr. Farooque Mohammad Khan Jamadar along wit the existing 50% share of Mr. Jainuddir M. Jamadar, without making the said Society liable and / or responsible in

> SHREE GOKUL NAGARI CHS LTD. Sd/- DINESH MALEKAR ADVOCATE B/106, Borivali Shopping Centre Chandavarkar Road Borivali West, Mumbai 400 092 Cell No. :98692 64056 Email:dineshmalekar@vahoo.com

**IDFC FIRST Bank Limited** 

(erstwhile Capital First Limited and

CIN: L65110TN2014PLC097792

malgamated with IDFC Bank Limited

Rules, 2002 on this 25th day of Aug 2023.

South: 12 Mt. Wide Road

Loan Account No: 15878128

**NOTICE to Appear/Attend** 

Proceedings of DLM & SFC

Through this Publication This is for

Constructive Notice for responder

M/S ANANKA having registere

office at 1st CARPENTER STREET BUILDING NO. 45, GROUND

FLOOR, ROOM NO.4, MUMBA MAHARASHTRA,:- 400002 to

appear in person or through authorized representative before

the District Level Micro & Small

facilitation Council Ludhiana

District Industries Centre, Ludhian

on Dated 12-09-2023 regarding

claim reference petition submitted by claimant M/S PRESONS IMPEX

U/S 18(1) of MSMED Act 2006 bearing reference: MSEFC/DIC

omits to appear as above ther arbitration proceedings shall be

conducted as per section 23 & 25 or

Arbitration and Conciliation Act and

award shall also be passed on the

Member Secretary cum General

Email Id: dicludhiana5@gmail.com

Ludhiana.msefc@gmail.cor

oasis of evidence before it.

District Industries Centre

Ph No:- 0161-2540695

Industrial Estate, Ludhiana

Manager

09/22/2295. If respondent still fails

Date : 25th Aug 2023

Place : Navsari

Date: 30/08/2023

Registered Office: KRM Towers, 8th Floor, Harrington Road,

Chetpet, Chennai-600031. TEL: +91 44 4564 4000 | FAX: +91 44 4564 4022.

APPENDIX IV [Rule 8(1)]
POSSESSION NOTICE (For immovable property)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the IDFC FIRST Bank

Limited (erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank

Limited) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and

Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under

section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued

a demand notice dated 27-10-2022 calling upon the borrower, co-borrowers and guarantors 1. Jiten Bhogindra Jariwala, 2. Fenil Jiten Jariwala, to repay the amount

mentioned in the notice being Rs.1,04,42,524.63/- (Rupees One Crore Four Lakh

Forty Two Thousand Five Hundred Twenty Four and Sixty Three Paise Only) as or

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower

and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the

property described herein below in exercise of powers conferred on him under sub

section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement

The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with

the property and any dealings with the property will be subject to the charge of the IDFC

First Bank Limited (erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFO

Bank Limited) for an amount of Rs.1.04.42.524.63/- (Rupees One Crore Four Lakt

Forty Two Thousand Five Hundred Twenty Four and Sixty Three Paise Only) and

The borrower's attention is invited to provisions of sub – Section (8) Of Section 13 of the

**Description of the Immovable properties** 

All That Piece And Parcel Of Immovable Property, Bearing As Plot No. B-23 (Per Passing

Plan), Plot No. B-85 (As Per Site), K.J.P. Block/Survey No. 26 Paiki Plot No. B-23

Admeasuring 502.76 Sq. Mtrs., Along With 144.612 Sq. Mtrs., Undivided Share In Th

Land Of Road & C.O.P. In "Green Paradise", Situate At Block/Survey No. 26, Of Moje

Village Parujan, Ta: Jalalpore, Dist: Navsari, Fand Bounded As: East: Plot No. C-21-22

West: Plot No. B-24 (As Per Site B-86), North: Adj. Block No. 25 & Plot No. C-20

26-10-2022 within 60 days from the date of receipt of the said notice.

Act, in respect of time available, to redeem the secured assets

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large, tha the Schedule property mentioned hereunde was purchased by Shri. Anilkumar Amrutla Shah & Mrs. Hasumati Anilkumar Shah from Mr. Badal Datta & Mrs. Rita Datta, dated or 16.09.2000. Vide document No.4001/2000 registered in the office of sub registrar KLN-

Whereas Late Shri. Anilkumar Amrutlal Shah died on 12.09.2020 at Mumbai. After his death he left behind his legal heirs 1. Smt. Hasumati Anilkumar Shah (Wife), 2. Mr. Bhavesh Anilkumar Shah (Son), 3. Mr. Kalpesh Anilkumar Shah (Son), 4. Mrs. Sonal Darshan Shah (Before Marriage Miss Sonal Anilkumar Shah) (Daughter), 5. Miss Rupal Anilkumar Shah (Daughter) are the only legal heirs of deceased.

Whereas Smt. Hasumati Anilkumar Shah & Other 4 had sold out below mention property to Miss Apurva Ashok Salkar & Other 2, or dated 27/06/2023 Vide Document No 9219/2023 in the office of Sub-Registra

The owner claim that their rights are free from all encumbrances, charges, claims, etc of whatsoever nature and that they have a clear and marketable title in respect of the "Schedule Property ". This public Notice is issued for verification of the title of the Owne with respect to the "Schedule Property"

All or any person or any other right o whatsoever nature are required/ called upon to convey their objections in writing at the address of Advocate as mentioned below within 10 days from issuance of this notice, along with all supporting documents relating to such claim, falling which it shall be pressured that there is/are no claim and such claims if any, shall be considered to be waived and abandoned in respect of the "Scheduled Property SCHEDULE PROPERTY

Flat no 15, on 3rd floor, Total admeasur 545 Sq.ft, Carpet area, "MAHAVIR DHAM CHS LTD," Survey No. 59, Hissa No. 5 Part Village- Gajbandhan Patharli, Taluka Kalyan, District-Thane. Hence this Notice

Adv. Mrs. Sonia Amit Parkhi Add.- Office No. 105, Saraswati Castle, Above Kanchangauri Patpedhi. Near Kotak Mahindra Bank, Ramnagar, Dombivli (E), Tal. Kalyan, Dist.:Thane-421201 Date: 30.08.2023 Place: Dombivli

IDFC FIRST Bank

**Authorised Office** 

IDFC First Bank Limited

(erstwhile Capital First Limited and

amalgamated with IDFC Bank Limited)

#### Loss of Share Certificates

Notice is hereby given that the share certificate(s) for 150 Equity shares o Rs.10/- each bearing certificate Nos 12687,-12688, 62448 and Distinctive Nos.1585565-1585664, 5664766-5664815under FolioNo 013704 standing in the name of Madhu B Gala J/wBhupendra B Galaof ELANTAS Beck India Limited have been lost or misplaced and undersigned have applied to the Company to issue duplicate share certificate(s) for the said shares. Any person(s) who have claim in respect of the aforesaid sharesshould lodge claim for the same with the Company at its Registered Office: 147, Mumbai — Pune Road, Pimpri, Pune - 411018 within 15 days from the date of this notice, else the Company will proceed to issue duplicate share certificate(s).

Place: Mumba Madhu B Gala Date: 30/08/2023

Amended Plaint CHS No 444 of 2022 Order Court Room No. 15

IN THE CITY CIVIL COURT FOR GREATER BOMBAY

AT MUMBAI SUMMARY SUIT NO. 836 OF 2018 Plaint lodged on: 11.12.2017

Plaint admitted on: 13 08 2018 SUMMONS to answer Plaint ORDER V, RULE XX OF CODE OF CIVIL PROCEDURE, 1908.

SUMMONS to answer plaint Under Section O. XXXVII, Rule 2 of the Code of Civ Procedure 1908.

UNION BANK OF INDIA (E-Corporation Bank), a body corporate constitute UNION BANK OF INDIA (E-Corporation Bank), a body corporate constituted under the provisions of the Banking Companies (Acquisition & Transfer of Undertakings) Act, 1970 having their having its Zonal Office at 28, Mittal Chambers, 2nd Floor, Nariman Point, Mumbai - 400021 and a Branch Office amongst others at Union Bank Of India (E-Corporation Bank), 520, Mangireesh Building, Ground Floor, L.J. Road Cross, Mahim, Mumbai - 400016 represented through its Senior Manager Mr Shashi Bharadwaz, age 38 years ... Plaintiff Versus

1. Zaitunissa Imtiyaz Badasha Shaikh, Having address as M/s. Rose Beauty Parlour, Room No. 6 B sector, T1 Line, Near Meeraj Masjid, Cheeta Camp, Trombay, Mumbai - 400 088.

2. Mansoor Ali, Having address as G sector, C 2 line, Room No. 22. Cheetah Camp. Trombay.

Having address as G sector, C 2 line, Room No. 22, Cheetah Camp, Trombay Mahim (W) - 400 088. ...Defendant

Defendant Name: Zaitunissa Imtiyaz Badasha Shaikh, 2) Mansoor Ali

(As per Order dated on 08.08.2023 in presiding in Court Room No. 15. H.H.J. Shri Shaikh Akbar Shaikh Jafar)
GREETINGS; WHEREAS the above named Plaintiff has instituted a suit in is Hon'ble Court against you the above named Defendants under rule 2 of Orde XXXVII of the Code of Civil Procedure, 1908.

XXXVII of the Code of Civil Procedure, 1908.

THE PLAINTIFF THEREFORE PRAYS:That this Hon'ble Court be pleased to pass an order and decree against the Defendant to pay to the Plaintiff the sum of Rs. 5,13,675/- (Rupees Five Lakh Thirteen Thousand Six Hundred And Seventy Five only) outstanding as on 22.11.2017 together with interest @ 11.40% p.a. till payment or realization as per the particulars of claim i.e. "Exhibit N" annexed hereto.
That the Defendants be directed to pay the cost of this suit.
Any further relief in the nature and circumstances of the case may be granted.

You are hereby summoned to cause an appearance to be entered for you, within ten days from the service hereof, in default where of the Plaintiff will be entitled at ten days from the service hereof, in default where of the Plaintiff will be entitled at any time after the expiration of such ten days to obtain a decree for sum of Rs. 5,13,675/- (Rupees Five Lakh Thirteen thousand Six Hundred and Seventy Five only) and such sum as prayed for costs, together with such interest, if any, as the Hon'ble Court may order.

If you cause an appearance to be entered for you, the Plaintiff will thereafter serve upon you a Summons for Judgment at the hearing of which you will be entitled to ask Hon'ble Court for leave to defend the Suit.

Leave to defend may be obtained if you satisfy the Hon'ble Court by affidavit or otherwise that there is a defens to the suit on the merits or that it is reasonable that you should be allowed to defend the Suit.

Given under my hand and Seal of this Hon'ble Court.

Sdd-Dated this 14th day of August, 2023

For Registrar dJ-

City Civil Court, Bombay R. K. Associates Advocate for the Plaintiff Dated this 14th day of August, 2023 109, 1st Floor, Bazargate Street, Fort, Mumbai - 40000

Adv. Code: I-13802, (M):9820291109 Advocate For Plaintif

NOTE: Next date in this Suit is 06.11.2023 Please check the status and next/further date of this Suit on the official web-site of the City Civil & Sessions Court, Gr. Bombay.



### **Galaxy Surfactants Limited**

CIN: L39877MH1986PLC039877 Registered Office: C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai – 400 703, Maharashtra, India Tel: +91 22 2761 6666, Fax: +91 22 2761 5883/2761 5886 email: <a href="mailto:investorservices@galaxysurfactants.com">investorservices@galaxysurfactants.com</a>; Website: <a href="www.galaxysurfactants.com">www.galaxysurfactants.com</a>;

### NOTICE

Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

This notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ("the Rules").

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of the Rules, the Special Dividend declared for the Financial Year 2015-16, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the Investor Education Protection Fund (IEPF). The corresponding shares on which dividend has unclaimed for seven consecutive years or more will also be transferred as per the procedure set out in the Rules. Shareholders may refer to the web-link <a href="https://www.galaxysurfactants.com/pdf/corporate-governance/unpaid-dividend/Unpaid-Special-Dividend-2015-16.pdf">https://www.galaxysurfactants.com/pdf/corporate-governance/unpaid-dividend/Unpaid-Special-Dividend-2015-16.pdf</a> to verify the details of their unclaimed dividend which would be transferred to IEPF.

The Company has communicated individually to such shareholders whose shares are liable to be transferred to IEPF and the details of such shares are also made available on our website. Concerned Shareholders may refe to the web-link https://www.galaxysurfactants.com/pdf/corporate-governance unpaid-dividend/Details-of-shares-proposed-to-be-transferred-to-IEPF-

The concerned shareholders, holding shares in physical form and whose dividend has remained unclaimed for the seven consecutive years, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of dematerialization and transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue, the Company shall inform depository by way of corporate action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer them into IEPF. The original certificate(s) which stands registered in the concerned shareholder will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Concerned shareholders holding shares in dematerialized form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favor of the DEMAT account to the IEPF.

The shareholders may further note that the details made available by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before November 15, 2023, with a view to adhering with the requirements of the Rules, the Company will transfer the unclaimed dividend to the IEPF as per the Rules. Thereafter, the corresponding shares on which dividend has remained unclaimed for seven consecutive years shall also be transferred without any further notice.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF authorities after following the procedure prescribed in the Rules.

For any queries on the above matter, Shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, Link Intime India Private Limited, Unit: Galaxy Surfactants Limited, at C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai- 400083, Phone: 022-49186270 and Email: <a href="mailto:iepf.shares@linkintime.com">iepf.shares@linkintime.com</a>.

Place: Navi Mumba Date: August 29, 2023

For Galaxy Surfactants Limited Niranjan Ketkar Company Secretary

AMBAJI DARSHAN A WING & B WING CO-OPERATIVE HOUSING SOC. LTD. Regn No. MUM/WS/HSG/TC/9488/2007, Dated- 16/1/2007

Opp National School, Bhattipada Cross Road, Bhandup (West), Mumbai-400 078 AND

AMBAJI DARSHAN C WING & D WING CO-OPERATIVE HOUSING SOC. LTD. Regn No. MUM/WS/HSG/TC/9703/2008, Dated- 14/3/2008

Opp National School, Bhattipada Cross Road, Bhandup (West), Mumbai-400 078 **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** (Application No. 64/2023)

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me or 14/09/2023 at 1:30 pm at the office of this authority.

Respondent No. - (1) Chandulal Umedbhai Patel, 405, Kalpana Besant Street Santacruz (West). Mumbai-400 054 & Others & Others and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. **DESCRIPTION OF THE PROPERTY:-**

Building of Ambaji Darshan A wing & B wing Co-operative Housing Society Ltd. And Ambaji Darshan C wing & D wing Co-operative Housing Society Ltd. along with land as

mention below.					
Survey No.	Hissa No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area	
166 (Part)			444 Village Kanjur, Bhandup (W), Mumbai-78	4002.10 Sq.mtr.	
Ref. No. MUM/DDR(2)/Notice/2012/2023					

Place : Konkan Bhavan, Competent Authority & District Dy. Registrar, Room No. 201, Konkan Bhavan, C.B.D. Belapur. SEAL Navi Mumbai-400614.
Date: 28/08/2023 Tel.: 022-27574965

Email: ddr2coopmumbai@gmail.com

Sd/-(Nitin Dahibhate)

Competent Authority & District Dy. Registrar Co.op. Societies (2) East Suburban, Mumbai

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH C.P.(CAA)/227/MB/2023

> C.A.(CAA)/75/MB/2023 In the matter of the Companies Act, 2013;

AND
In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 AND

In the matter of Scheme of Amalgamation of Annapurna Pet Private Limitec (hereinafter referred to as 'Transferor Company') with Waterproof Corporation Private Limited (hereinafter referred to as 'Transferee Company') and their respective Shareholders ('Scheme')

...First Petitioner Company / Transferor Compan

CIN: Ū25203MH2011PTC218187 Waterproof Corporation Private Limited ... Second Petitioner Company CIN: U17298MH1942PTC003635

Annapurna Pet Private Limited

#### NOTICE OF HEARING OF PETITION

The Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 for sanctioning of the Scheme of Amalgamation of Annapura Pet Private Limited with Waterproof Corporation Private Limited and their respective Shareholder. was presented by the Petitioner Companies on Thursday, 10th August 2023 and was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench vide Order dated 18th August 2023. The said Petition is fixed for hearing and final disposal before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumba Bench on 14th September 2023.

Any person desiring of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner Companies' advocate at the address mentioned below, a notice of his/her intention, signed by him/her or his/her advocates, with his/her name and address so as to reach the Petitioner Companies' advocate and the National Company Law Tribunal, Mumbai Bench at 4th Floor, MTNL Exchange Building 3. D. Somani Marg, Near G. D. Somani International School, Cuffe Parade Mumbai - 400005, not later than two days before the date fixed for hearing of the Petition. Where he / she seeks to oppose the said Petition, grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioner Companies' advocate to any person requiring the same on the payment of prescribed charges for the same.

Ajit Singh Tawar & Co, Advocates Office No. 305/306, Regent Chambers, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai - 400 021 Date: 30.08.2023 Place: Mumbai



# **GS AUTO** INTERNATIONAL LTD.

CIN: L34300PB1973PLC003301 GS ESTATE, GT ROAD, LUDHIANA-141010 (INDIA) Phones: 0091-161-2511001-5 (5 Lines) Fax: 0091-161-2510885. Website: www.gsgroupindia.com

INFORMATION REGARDING 49TH ANNUAL GENERAL MEETING (AGM) OF G.S. AUTO INTERNATIONAL LIMITED ("COMPANY) TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING('VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS('OAVM')

NOTICE is hereby given that the 49th Annual General Meeting ('AGM') of the Members of the Company shall be held on Saturday, the 30th Day of September, 2023 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM') without physical presence of the members at the venue in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 read with Ministry of Corporate Affairs ('MCA') circulars dated December 28, 2022, May 05, 2022, May 05, 2020, April 17, 2020, April 08, 2020 and SEBI Circular dated January 05, 2023, May 13, 2022, and May 12, 2020, and other applicable circulars, to transact the businesses as set out in the Notice of 49th AGM

2. In compliance to the above circulars, the electronic copies of the Notice of the 49th AGM and Annual Report for the financial year 2022-2023 will be sent to all the shareholders, whose email address are registered with the Company/Company's Registrar and Share Transfer Agent/Depository Participants and whose names appear in the Register of Members/Beneficial Owners as on Saturday, the 02nd day of September, 2023. The Notice of49th AGM and Annual Report will also be available on the website of the Company at www.gsgroupindia.com and website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.

3. The members holding shares in dematerialized mode who have not registered/updated their email addresses and mobile numbers with the Company, are requested to register/update their email addresses and mobile numbers with relevant depositories with their depository participants. The members holding shares in physical mode, who have not registered/updated their email addresses and mobile numbers with the Company, are requested to register/update the same with the Company's Registrar & Share Transfer Agent i.e. Skyline Financial Services Private Limited, D-153/A, 1st floor, Phase I, Okhla Industrial Area, New Delhi, 110020, Email: info@skylinerta.com, Tel.: 011-26812682, 40450193 to 97 Website: www.skvlinerta.com.

4. The members will have the opportunity to cast their votes remotely and also during the AGM through remote e-voting on the businesses as set out in the Notice of 49th AGM. The manner of casting the vote through remote e-voting by the shareholders holding shareholders in dematerialized mode, physical mode, and for the members who have not registered their email addresses, will be provided in the notice of 49th

For G S Auto International Limited

(Mani Saggi) Place : Ludhiana Company Secretary & Compliance Office Date: 30/08/2023 M. No.: A51919



orbit exports ltd. Corporate Identification Number (CIN): L40300MH1983PLC030872

Registered Office: 122, 2nd Floor, Mistry Bhayan, Dinshaw Wachha Road, Near K.C. College, Churchgate, Mumbai 400 020 Tel: +91 22 6625 6262 • Email: investors@orbitexports.com Website: www.orbitexports.com

Notice is hereby given that the 40<sup>th</sup> Annual General Meeting ('AGM') of Orbit Exports Limited ("Company") will be held on Friday, September 22 2023 at 2.00 p.m. (IST) through Video Conferencing ('VC') or othe Audio-Visual Means ('OAVM') to transact the business as set out in the AGM Notice dated August 2, 2023 ('AGM Notice') in compliance with the provisions of the Companies Act, 2013 including rules framed thereunder ("Act"), Securities and Exchange Board (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with Ministry of Corporate Affairs circulars i.e. General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, read with other relevant circulars including General Circula No. 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022 and 10/2022 dated 28th December, 2022 ("MCA Circulars") and othe applicable circulars issued by Securities and Exchange Board of India without the physical presence of shareholders at a common venue.

Electronic copies of the AGM Notice and Annual Report for financia year 2022-23 have been sent on Tuesday, August 29, 2023 to all those shareholders whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s)/Depository as on Friday Augus 25, 2023. The AGM Notice and Annual Report for financial year 2022-23 are also available on the Company's website www.orbitexports.com websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) at www.evoting.nsdl.com

In compliance with provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, Regulation 44 of Listing Obligations:

The Company is providing the facility of voting by electronic mean (remote e-voting as well as e-voting during the AGM) to its shareholders who hold shares either in physical or dematerialized form and whose names appear in the Register of Members/Beneficia Owners as on Friday, September 15, 2023 ('Cut-off Date'), to cast thei votes on the resolutions set out in the AGM Notice

Day, date and time of commencement of remote e-voting: Tuesday September 19, 2023 at 9.00 a.m. (IST).

Day, date and time of end of remote e-voting: Thursday, September 21, 2023 at 5.00 p.m. (IST). Cut-off Date for remote e-voting: Friday, September 15, 2023.

Any person who acquires shares of the Company and becomes mber of the Company after the dispatch of notice but on or before the Cut-off Date i.e. September 15, 2023 may vote by remote e-voting or e-voting during the AGM by obtaining User ID and Password as per the procedure provided in notes section of AGM Notice The shareholders are requested to note that -

(a) Shareholders who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the resolution(s) through remote e-voting and are otherwise not barred from doing so, sha be eligible to vote through e-voting system in the AGM;

(b) The remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on Thursday, September 21, 2023 and shall also be disabled by NSDL thereafter;

(c) Members may participate in the AGM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM.

In case of any queries, shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms.Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL or Ms. Sarita Mote, Assistan Manager, NSDL at evoting@nsdl.co.in or Ms. Sonia Gupte, Company Secretary & Compliance Officer at the registered office of the Company Tel: +91 22 6625 6262, email: investors@orbitexports.com.

> By order of the Board of Directors For Orbit Exports Limited

Sonia Gupte

**FINE-LINE CIRCUITS LIMITED** 

Corporate Identification Number (CIN): L72900MH1989PLC131521 Registered Office: 145, SDF-V, SEEPZ-SEZ,

Andheri (East), Mumbai - 400096 Tel: 22 2829 0244, Fax: 22 2829 2554 E-mail: fineline@finelineindia.com, Website: www.finelineindia.comNOTICE OF THIRTY THIRD ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that the Thirty Third Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Saturday, September 23, 2023 at 02:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the following business as set out in the Notice of AGM. In accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and the rules made thereunder, read with the general circulars dated 08th April, 2020, 13th April, 2020, 05th May, 2020, 13th January, 2021, 05th May, 2022 and 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circulars dated 12th May, 2020, 15th January, 2021,13th May 2022 and 05th January, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular), the Company has sent the Notice of the 33rd AGM along with the link of Annual Report for 2022-23 on 28th August, 2023, through electronic mode only to those members whose email addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agent/Depositories. Notice of the AGM is available on the website of the Company <a href="https://www.tinelineindia.com">www.tinelineindia.com</a>, on the website of the Stock Exchange viz <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a>, and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) <a href="https://www.evotingindia.co.in">www.evotingindia.co.in</a>.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Listing Regulations, 2015 Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM ('remote e-voting'), provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) and the business may be transacted through such voting. The remote e-voting period shall commence on Wednesday, September 20,

2023 (09:00 a.m.) and ends on Friday, September 22, 2023 (5:00 p.m.) IST, after which voting shall not be allowed. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it

The facility for voting through electronic voting shall also be made available during the AGM being held through VC/OAVM and Members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting prior to the meeting shall be able to exercise their right to vote at the meeting. The members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held

by them in the paid up equity share capital of the Company as on Saturday, September 16, 2023 ('cut-off date'). Any person, who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to caste vote on all the resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting at the AGM. Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-of

date, may obtain the login ID and password by sending a request at <a href="mailto:evolung@cdslindia.com">evolung@cdslindia.com</a>. However, if you are already registered with CDSL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" option available on <a href="https://www.evotingindia.com">www.evotingindia.com</a>. Ms. Sarvari Shah and/or failing her Mr. Mitesh Dhabliwala of M/s. Parikh &

Associates, Practicing Company Secretaries, has been appointed by the Board of Directors of the Company as Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process prior to and at the meeting, in a fair and transparent manner. In case of queries/grievances with regard to remote e-voting, contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL.), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on tol ree no. 1800 22 55 33.

Pursuant to Section 91 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, Listing Regulations, the Register of Members and Share Transfel Books of the Company will remain closed from Sunday, September 17, 2023 to Saturday, September 23, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

For FINE-LINE CIRCUITS LIMITED

Abhay Doshi Managing Director DIN:00040644 Date: 30th August, 2023

# Kilpest India Limited

CIN: L24211MP1972PLC001131 Registered Office: 7-C, Industrial Area, Govindpura, Bhopal-462 023 Phone: 91-755-2586536/2586537, Website: www.kilpest.com Email: info@kilpest.com

NOTICE is hereby given that the 51st Annual General Meeting ("AGM") of the members of "Kilpest India Limited" ("the company") will be held on Friday, 22nd September, 2023 at 11:30 a.m. (IST), through Vedio Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OVAM') , to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act'), the Rules framed thereunder, and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements ) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with General Circulars dated April 8,2020, April 13,2020, May 5, 2020 along with subsequent circulars issued in this regard and the latest dated December 28,2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79(dated 12th May, 2020) SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11(dated 15th January, 2021) SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 (dated 13th May,2022) and, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5,2023, issued by the Securities Exchange Board of India (hereinafter collectively referred to as 'Circulars'), Companies are allowed to hold AGM through VC without physical presence of the Members at a common venue. Hence, the AGM of the company is being held through VC to transact the businesses as set forth in the Notice of the AGM dated 11th August, 2023. Members participating through VC shall be counted for reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

a compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the 51s AGM and Annual Report for the Financial Year ended 31st March, 2023 have seen send on 29th August, 2023 to all the shareholders whose e-mail addresses are registered with the company/ Depository Participant(s)/Registrar to an Issue (RTA) The notice of the 51st AGM along with the Annual Report for the financial year 2022 23 is available on the website of the Company at www.kilpest.com and on the website of the stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com respectively. In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration ) Rules, 2014 (as amended from time to time ) and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements ) Regulations, 2015 the company is pleased to provide its members the facility to exercise their right to vote by electronic means and businesses may be transacted through remote e-voting facility provided by Central Depository Services (India) Limited (CDSL)

The remote e-voting period will commence on Tuesday, 19th September 2023 at 9.00 A.M. (IST) and ends on Thursday, 21st September 2023 at 5.00 P.M. (IST). The Remote e-voting shall be disabled after completion of the voting period and no e voting shall be provided thereafter. The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email address is provided in the Notice of the AGM.

Members who have cast their vote by Remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC, but shall not be entitled to cast their vote again. Members, who have not cast their vote through remote E-voting and present in the AGM through VC, shall be eligible to cast their vote through e-voting at the AGM.

The voting rights of the members shall be in proportion to their shares in the paid up Equity Share Capital of the Company as on the cut-off date of 15th September. 2023. Members holding shares either in Physical form or in dematerialized form, as on the said cut-off date are eligible to avail the facility of Remote e-voting or E-voting at the AGM. Any person who acquire shares of the company after dispatch of AGM Notice and hold on such shares as of the cut -off date i.e. 15th September, 2023 may obtain a login id and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if the member is already registered with the Central Depository Services India Limited ('CDSL') or remote e-voting, then he/she can use his/her existing login id and password.

Members who have not registered their email addresses are requested to register the same with their Depository Participants (DP), if shares are held in dematerialized form and with Adroit Corporate Services Pvt. Ltd., if shares are held in physical form. Members who have any queries or issues regarding attending AGM & E-voting on the CDSL e-voting system, can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact on toll free no. 1800 22 55 33.

Members may note that the Board of Directors at their Meeting held on 29th May 2023 had approved and recommended a Final Dividend of Rs 2.50/- per Equity Share of Rs 10/- each for the Financial Year, 2022-2023, which is subject to the approval by the members at the forthcoming AGM. The final dividend will be paid on or after Tuesday, 3rd October 2023 to those members, whose name appears in the Register of Members as on the record date of 15th September, 2023. Members may note that the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020 mandates that the Dividends paid or distributed by the Company after 1st April, 2020 shall be taxable in the hands of the members. The Company shall therefore be required to deduct Tax at source (TDS) at the time of making the payment of dividend. Members are requested to update their residential status, PAN and category as per The Income Tax Act, with the Depository Participants in case Shares are held in Dematerialized form or with the Company's RTA, if the shares are held in Physical form.

Notice is further given pursuant to the provisions of section 91 of the Companies Act, 2013, read with the Rule 10 of the Companies (Management and Administration Rules) 2014( as amended from time to time) and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Registrar of Members and Share Transfer Books of the company will remain closed from Saturday, 16th September 2023 to Friday, 22nd September 2023 (both days inclusive) for the purpose of dividend and AGM.

PLACE: BHOPAL

DATE: 29/08/2023

For KILPEST INDIA LIMITED NIKHIL KUBER DUBEY WHOLE TIME DIRECTOR

Date : August 29, 2023 Place : Mumbai

Company Secretary & Compliance Office

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Late BHUSHAN K. RAO was the owner of the roperty, more particularly described in th Schedule of the property hereunde

WHEREAS Late BHUSHAN K. RAO died on 16/09/2012 and the Death Certificate v ssued by Government of Karnatal pearing reg. no. 42/2012 dated 20/09/2012 and issued on 20/09/2012 leaving behind MRS. JAYALAXMI BHUSHAN RAC (Wife) and TRIBHUVAN BHUSHA RAO (Son) as his only legal heirs.

That MR. TRIBHUVAN BHUSHAN RAO through his natural guardian MRS JAYALAXMI BHUSHAN RAO hav released his rights towards the said flat in favour of his Mother MRS. JAYALAXMI BHUSHAN RAO through Registered Release Deed dated 28/08/2023 bearing ocument no. TNN-07-16208-2023.

All persons claiming an interest in the sai property or any part thereof by way of sale gift, lease, inheritance, exchange, mortgage harge, lien, trust, possession, easeme attachment or otherwise are hereby require o make the same known to the undersig the office of Adv. Aalava A. Khar MUMBAI LAW FIRM, Advocate High Court, Mumbai, having address at Office n B-98, Shanti Shopping Centre, Nea Railway Station, Mira Road (East), Than 401107, within 15 days from the date hereo failing which it shall be deemed that MRS JAVALAXMI BHUSHAN RAO is the tru and lawful owner and is sufficiently entitl in respect of the said property, mor particularly described in the Schedule of th roperty hereunder mentioned, and further egal process shall be given effect there vithout any reference to such claim and th ame, if any, shall be considered as waived it espect of the Scheduled Property

SCHEDULE OF THE PROPERTY Flat No. A-11, area admeasuring 34.10 so mtrs. (Built-Up) equivalent to 367.07 sq. 1 (Built-Up), 2nd Floor in the Buildin Known as "NEW SHIVNERI CO-OF HSG. SOC. LTD." at Sheetal Nagar, Mira Road East, Thane 401107, Situated A Village: Bhayander, Taluka and District Thane, Bearing Survey No. 733, New Survey No. 124/(PART), within the limit of Mira Bhayander Municipa

Date : 30/08/2023 MUMBAI LAW FIRM
Place : Thane ADV AALAVA A KHA ADV. AALAYA A. KHAN ADVOCATE HIGH COURT, MUMBAI

### जाहीर नोटीस

या नोटीस व्दारे तमाम लोकांस कळविण्यात येते की : गाव मौजे काशिदकोपर, वसई (पूर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर, येथिल सर्वे नं. ११४,११६ ११५,११०,१११,११२,१२७,१२८,१५५, येथील असलेली संपूर्ण मिळकत जागा **श्री. भालचंद्र लक्ष्मण पाटी**ल व इतर यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीची होती व त्या आधारे **श्री भालचंद्र लक्ष्मण पाटील** यांनी सदर मिळकत सुनिल देव केवट यांना विकत दिली आहे व त्यांनी सदर मिळकतीपैकी २५ एकर खुली जागा माझे अशील **श्री अमित कुमार जी. सिंह व इतर** यांना टायटल क्लीयर करून कायदा प्रमाणे कायमस्वरूपी मल जमीन मालकांचे मार्फत विकत देण्याचे मान्य केले आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाचा गहाण, दान, करार किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार किंवा हितसंबंध असेल त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत सर्व पुरविण्याशी लेखी, **एल डी यादव वकील** शॉप नं.१८ , साई बाजार , तुळींज रोड , तुळींज पुलिस पोलीस स्टेशनच्या मागे, नालासोपारा (पूर्व), ता. वसई, जि. पालघर ४०१ २०९ ह्या पत्त्यावर कळवावे अन्यथा तसा कोणाचाही, कोणताही हक्क, अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोड्न दिला आहे असे समजुन माझे अशील त्यांचेबरोबर पुढील व्यवहार पुर्ण केला जाईल यांची नोंद घ्यावी.

एल. डी. यादव (वकील)

**PUBLIC NOTICE** NOTICE is hereby given that the share certificate for 1000 Equity Shares Vide Folio No. S034985 bearing Certificate No. 2027836 and 5959326 and distinctive nos. 7992823-7993322 and 1238987968 - 1238988467 of Mahindra & Mahindra Ltd standing in the name(s) of Sangeeta Garg has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such clain with the company at its Registered office Gateway Building, Apollo Bunder Mumbai 400001 within 15 days fron this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

> Name of the Shareholder Sangeeta Garg Date:

# **PUBLIC NOTICE**

This is to inform all that INDIAN PERSONNEL EXPOR PROMOTION COUNCIL (IPEPCIL) is not associated with IPEPCIL PUBLICATION PVT. LTD who have their own separate Managing Committee / Board of Directors

The office of INDIAN PERSONNEI EXPORT PROMOTION COUNCI at 1001 Navjivan Commercia Premises, Lamington Road Mumbai Central, Mumbai - 400 008 is used solely for the activities of IPEPCIL only and not for any othe entity.

Secretary INDIAN PERSONNEL EXPORT PROMOTION COUNCIL Date: 30th August, 2023

PUBLIC NOTICE

### NOTICE is hereby given that the Certificate (s) for Folio No. 10008841 and Certificate Nos. 94426, 248805, 366534, 578606910-578607009 143017673, 619894758-619894857 & 1391981542 1391981691 Equity Shares Nos. 450 of Larsen & Toubro Limited standing in the name Sita Singh has / have been lost or mislaid and the undersigned has / have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, KFin Technologies Limited. Selenium Tower B, Plot 31-32 Gachibowli, Financial District

from this date else the company wi proceed to issue duplicate Certificate(s). Sita Singh Nam of Applicant Date: 24-08-2023

Hyderabad - 500032 within one month

# आम्हीं या जाहीर नोटीस व्दारे आपणास कळवित

जाहीर सूचना सर्व संबंधितांना सचित

करणे आहे की मालमत्ता म्हणून ओळखली जातेः तो फ्लॅट

नोसायटी लि. या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधी

नोंदणी क्र. BOM/HSG/3518/1972 वर भूखंड क्र.२

महसूल गाव- दहिसर, तालुका- बोरिवली, जि. उपनगर मुंबई

गलमत्ता श्रीमती सुरेखा विकास बागलकर यांच्या मालकीर्च

होती, ज्यांचे सोसायटीत नामांकन न करता ०९ में २०२०

रोजी निधन झाले. आणि श्रीमान विकास सूर्याजी बागलक

आणि श्रीमान आदित्य सुहास बागलकर हे दिवंगत श्रीमती

सुरेखा विकास बागलकर यांचे कायदेशीर वारसदार आहेत

ांच्याशिवाय अन्य कोणताही कायदेशीर वारम उपस्थित नाही

श्रीमान विकास सूर्याजी बागलकर यांनी सोसायटीमधील

. नदस्यत्व हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला आहे. हे नमूद

करणे आवश्यक आहे की जर कोणतीही व्यक्ती/व्यक्तीर

कोणतेही हक्काचे शीषर्क किंवा हितसंबंध ठेवत असतील

तर, त्या मालमत्तेवर किंवा तिच्यावर किंवा तिच्या कोणत्याः

मागावर आडेपष्ट्याने दावा, धारणाधिकार, भेटवस्तू, वारर

रवाना, सुलभता, विक्री, देवाणघेवाण, गहाण, शुल्क किंवा

त्यक्तीस ते लिखित स्वरुपात कळवावे. विशेषतः त्यात अश

तव्याचे नेमके स्वरुप, जर असेल तर, एकत्रितपणे नमुद

केले पाहिजे. कागदोपत्री पुराव्यासह, या नोटीस/बातमीर

प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत, त्यामघ्ये

ायशस्वी झाल्यास, उक्त मालमत्तेवर किंवा तिच्यावरी

ोणत्याही भागावर असा कोणत्याही दावा माफ करण्य

सही/- चेअरमन/सेक्रेटरी

वृंदकमल को.ऑ.हॉ.सो.लिमिटेड (रजि. नं BOM/HSG

3518/1972) ओधव नगर, बोरिवली (पूर्व). मुंबई - ६ ६

ठिकाण: मुंबई दिनांक: ३०/०८/२०२३

जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आ

की, श्री. महेश आनंद भाई जाधव आणि श्रीमर्त

<mark>सनोबर राशिद अब्दुल शेख</mark> यांच्या दरम्यान **फ्लॅ** 

क.४०३. ४था मजला. बापा सिताराम अपार्टमें

कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत, अंबिका नगर

अल्कापुरी, आचोळे, नालासोपारा (पुर्व)

४०१२०९, ता. <mark>वसई, जि. पालघर</mark> या जागेबाब

झालेला दिनांक ०९.०१.२०१५ रोजीचा मुळ विक्री

करारनामा माझ्याकडून हरवला आहे. जर कोणासर्ह

नापडल्यास आमच्याकडे किंवा माझ्या अशिलाकडून

आणुन द्यावे. जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मालमत्तेव

काही अधिकार, टावा व हित असल्यास त्यांनी

लेखी स्वरुपात माझ्याकडे खाली नमुद केलेल्य

ग्त्यावर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १

देवसात आणुन द्यावे. अन्यथा असे दावा त्याग

फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, बापा सिताराम

अपार्टमेंट कोहौसोलि., अंबिका नगर, अल्कापुरी

जाहीर सूचना

येथे सुचित करण्यात येत आहे की, आमचे अशील

श्री. विपुल एन. ठाकर व श्रीमती संगिता व्ही

ठाकर हे फ्लॅट क्र.ए/१२, तळमजला, क्षेत्रफळ

४६० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, पार्ले कॉलनी

कोहौसोलि.. जमीन सीटीएस क्र.२००ए. गार

विलेपार्ले (पुर्व), ता. अंधेरी, जि. मुंबई-४०००५७

दिनांक ३०.०८.१९९७ रोजीचे विक्री करारनामाद्व

श्री. गुंडप्पा सी. उचील यांनी सदर फ्लॅट क्र.ए

१२ ही जागा दिनांक ०९.०६.२०११ रोजीचे

(बीडीआर–४–५३४७–२०११) घोषणा करारनाम

सहवाचिता दिनांक १९.०७.२००० रोजीचे विक्री

करारनामा मार्फत <mark>श्री. मितुल मणीलाल शा</mark>ह

यांच्याकडे विक्री केले. ज्यांनी नंतर **मे. याशिक** 

इन्व्हेस्टमेंटस् यांच्याकडे सदर फ्लॅट विक्री केर्ल

आणि दिनांक ०९.१०.२०१२ रोजीचे (बीडीआर

४-८७१३-२०१२) रोजीचे नोंद विक्री करारनामाद्वां

सदर मे. याशिका इन्व्हेस्टमेंटस् यांनी सदर फ्लॅ

श्री. विपुल एन. ठाकर व श्रीमती संगिता व्ही

ठाकर यांच्याकडे विक्री केले. येथे नोंद असार्व

की, दिनांक ३०.०८.१९९७ रोजीचा विक्र

करारनामा पुर्वीचे मुळ श्रेणी करारनामा हरवले आहेत

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर हरवलेल

दस्तावेजाचा ताबा असल्यास आणि/किंवा

मालमत्तेबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक

लाबदल, तारण, मालकी हक्क, खासगी

किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हब

त्र हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यव

दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्य

ारखेपासून **७ (सात)** दिवसात कळवावे. अन्यध

अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंव

स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि

आमचे अशील अशा कोणत्याही दावा आणि।

किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहा

५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर, कार्टर

रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our clier

viz. Mrs. Shibina R. Chulliparambil & Mr

Rajesh S. Chulliparambil are intent t

ransfer 1/3rd shares in the 10 Share listinctive Nos. 021 to 030 [both inclusive

n respect of the Share Certificate No

DT2/09-10/03 [said Shares] and Flat No.

101,1st Floor, "B" Wing, Building No. 5 Dream Tower No. **2** Co-operative Housir

Society Limited, Kaul Heritage City

on 24th May 2021 and her Husband Mi

August 2018 leaving Mrs. Bindu

Ellamplackil S., Mr. Chulliparambil Rav

S., & Mr. Rajesh S. Chulliparambil. Vide

the Release Deed dated 20th July 2023

Registration No. Vasai **- 1 - 9706 - 2023** 

Mrs. Bindu Ellamplackil S., Mr

herein the Deed have released the

and said Flat in favour of **Mrs. Shibina F** Chulliparambil & Mr. Rajesh S

Chulliparambil, the Releasee therein the

Our clients are hereby inviting the cla

against **1/3rd** shares in the said shares & said Flat of **Smt. Pushpa S**.

Chulliparambil. If any Person, Firm

Society, Company, Corporation or any

Body Corporate has any claim or lier

against 1/3rd shares in the said Shares & said Flat of **Smt. Pushpa S**.

Chulliparambil may file such claims of objections with documents if any, within

the period of 14 days from the date of this

otice with documentary proofs and lega

Advocates & Legal Consultants, 1202, 12th Floor, Maa Shakti, Dahis

Jdayachal CHS Ltd., Ashokvan, Shiv

/allabh Road, Borivali [East], Mumba

received within the stipulated period, our

client shall, at future date, treat any such laims, objections and/or rights havin

een waived, forfeited and / or annulled.

M/s. BHOGALE & ASSOCIATES.

no claims or objections, as above

M/s. BHOGALE & ASSOCIATES

400 066.

by Smt. Pushpa S. Chulliparambil.

Chulne, Vasai Road (West District Palghar-401202 [said Flat] holdin

ड्रॉईट लिगल सोल्युशन्स

वकील, उच्च न्यायालय मुंबर्

करण्यास मुक्त असतील.

येथील जागेचे मालक आहेत.

स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

आचोळे, नालासोपारा (पुर्व)-४०१२०९.

श्रीमती सनोबर राशिद अब्दल शेख

दिनांक: ३०.०८.२०२३

आला आहे असे मानले जाईल आणि अशा दाव्याचा

तेणताही संदर्भ न घेता व्यवहार पूर्ण केला जाई**ल**.

अन्यथा खाली नमूद केलेल्या पत्त्यावर अधोस्वाक्षरीत

महाराष्ट्र, बृहन मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात,

क्र. १०४, पहिला मजला, वृंदकमल को. ऑपरेटिव्ह हॉ.

की आमच्या बैतुल करम को हौ सो लि य संस्थेतील फ्लॅट न. बी 202, सर्व्हे न. 3 हिस्स नं.1, गाव सोपारा नालासोपारा वेस्ट ता. वसई जि. पालघर भाग दाखला नं. 17, भाग 081 ते 085 हि सदनिका श्रीमती नगमा आफाख अहमद कुरेशी तर्फे कु. मु. शेख मेहमूद् शेख एच एम जुनैद यांच्या कढुन श्री मोहम्मद सैफ शेख यांनी दस्त क्र. 3054/12 दिनांक 12/03/2012 रोर्ज दय्यम निबंधक वसई 3 येथे नोंदणीकत झालेले आहेत तरी श्री मोहम्मद सैफ शेख यांनी यांचे नांव भाग हस्तांतरित करण्यासाठी संस्थेकडे अर्ज दाखल केलेला आहे तरी या हस्तांतरणा बाबत कोणाची हरकत असेल तर योग्यत्या पुराव्यानिर्श पंधरा दिवसांच्या आत संस्थेकडे सर्पेक साधाव नाहीतर उपविधी नुसार आम्ही सदर हस्तांतरप

सेक्रेटरी

बैतुल करम को हौ सो लि स्थळ : नालासोपारा दिनांक : 30/8/2023

जाहिर नोटीस त्रिवेणी संगम एस.आर.ए. गृहनिर्माण संस्था मर्यादित, मौजे - गुंदवली, ता. अंधेरी, न.भू.क. ८१ या संस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेच्या इमारतीतील बी - विंग, सदनिका क्र. १०१ धारण करणाऱ्य श्रीमती. विजया धोंडू सावंत यांचे दिनांक १३.०१.२०१८ रोजी निधन झाले. तसेच त्यांचे पती श्री. धोंडू बळवंत सावंत यांचे दि. ०३.०६.१९९३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीसद्वारे संस्थेच्या भांडवलात / मालमत्ते असलेले मयत सभासदांचे भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी मयत सभासदांचे वारसदार किंवा मागणिदार / हरकतदार यांच्याकडून हक्कामागण्या / हरकती मागवण्यात येत आहेत हि नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्याच्या वा हरकतींच्या पुष्ठयार्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्य प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर नमुद केलेल्या मदतीत. कोणाही व्यक्तीकडन हक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहीत तर मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलातील / मालमनेमधील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरर बाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यार्च संस्थेला मोककीळ राहील. जर अश्या कोणत्याही हक्क मागण्या / हरकती आल्या तर, त्या बाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधींची एक प्रत मागणिदारास हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सायंकाळी ७ ते ९ पर्यंत, नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीस मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

त्रिवेणी संगम एस.आर.ए. गृहनिर्माण संस्था यांच्या करीत आणि वतीने

ठिकाण : मुंबई दिनांक : ३०.०८.२०२२

## दस्तावेज हरविल्याची सूचना

मी नरेंद्र सिंग येथे घोषित करीत आहे की, माइ खालील नमुद केलेले मुळ दस्तावेज प्रवास करतेवेळी हरवले आहेत आणि शोध घेऊनही सापडलेले नाही.

याबाबत समता नगर पोलीस ठाणे, कांदिवर्ल (पुर्व) येथे तक्रार क्र.२६६२/२०२३ अंतर्गत दिनांक २६.०८.२०२३ रोजी आणि प्रतिज्ञापत्र दिनांक २६.०८.२०२३ नुसार तक्रार नोंद केली आहे.

हरविलेल्या दस्तावेजांचे तपशील १) दिनांक ०७.४.२०२११ रोजीचा विक्री करारनाग

- ) दिनांक ०७.०४.२०११ रोजीचे पॉवर ऑफ ॲटर्नी ३) दिनांक ०७.०४.२०११ रोजीचा प्रतिज्ञापत्र
- ४) हॉटेल व रेस्टॉरंट अनुभव प्रमाणपत्र व प्रदान प्रमाणपत्र खालीलप्रमाणे:
- अ) रिवायवल रेस्टॉरंट चर्नी रोड
- ब) रोझी रिसॉर्टस् पालघर क) पालखी रेस्टॉरंट कुलाबा
- ड) सिमला मिर्च राजकोट ई) फूड सर्च सांताक्रुझ
- फ) इंटरकॉन्टीनेन्टल दी ललित सहार एअरपोर्ट ) दी लिलत श्रीनगर
- ज) विन्धाम गार्डन मनामा बहारेन
- ४) मतदार ओळखपत्र ६) रेशन कार्ड आणि
- ७) हॉटेल मॅनेजमेंट प्रमाणपत्र शारदा कॉलेज ऑप मॅनेजमेंट स्टडीज इत्यादी माझ्या नावे असलेले

जर कोणास सापडल्यास कपया संपर्क श्री. नरेंद्र सिंग: ९८२०४६४९९८ ठिकाण: मुंबई दिनांक: २९.०८.२०२३

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS
originally MR. ANANDJI VIRIJI VORA was
lawful owner of Flat No. 404, 4° Floor,
Mahavir CHS. Ltd., Mahavir Estate, N.M.
Joshi Marg, Byculla, Mumbai - 400027,
adm. area 550 sq. Ft., holding Share
Certificate No.14 under Disct. Nos. 66 to
70 in bis name, which be had ruchased 70 in his name, which he had purchased from Vendors Mr. Hirji Velji Shah, Meghj Kanji Shah, Sunderji Liladhar Shah, Meghj Kanji Shah, Sunderji Liladhar Shah, Meghji Jivraj Shah & Jagshi Poonjabhai Shah vide Agreement for Sale dated 27.04.1976, duly registered via Declaration dated 03.03.2009 vide document No. BBE-3/1703/2009 dated 03.03.2009. That said MR. ANANDJI VIRJ VORA died on 12.12.2022 at Gujarat, leaving behind him, Smt. Nirmalaben Anandji Vora (Wife), Mr. Kirit Anandji Vora & Mr. Ashwin Anandji Vora (Sons) as his only legal heirs and representatives to acquire, inherit the said Flat. That said Late ANANDJI VIRJI VORA had executed his Last WILL dated 11.08.2014, duly registered Last WILL dated 11.08.2014, duly registered vide document No. BBE-2/6606/2014 and vide document No. BBE-2/6606/2014 and devised & bequeathed the said flat premises to his wife Smt. Nirmalaben Anandji Vora and after her death his younger son Mr. Ashwin Anandji Vora shall be entitled to use the said flat. That as per said WILL my clients Smt. Nirmalaben Anandji Vora ccupation of the said flat as owners thereof. Any person / party / legal heirs / representative having any adverse claim or interest over the said Flat or part thereof is asked to put the same in writing to me / my client within 7 days from the date of publication hereof otherwise no claim shall be entertained. Place: Mumbai Date: 30.08.2023

RATNAKAR T. MISHRA (Advocate High Court) Office: Annawadi, Tople Wadi, Western Express Highway,Opp. Sai Service, Andheri (E), Mumbai – 400099.

# जाहीर सुचना

याद्वारे सामान्य जनतेस कळविण्यात येते की, विनायक को-ऑपरेटिव्ह सोसायटी हाऊसिंग सोसायटीचे सभासद श्री. अनिल मधु नवाथे व श्रीमती. संगीता अनिल नवाथे यांचा मूळ शेअर सर्टिफिकेट क्र. २२ दिनांक ११.०८.२००२ ला जारी केलेला, विभिन्न क्रमांक, ०१०६ ते ०११० धारक ५ शेअर्स साठी आहे, त्यांचा पत्ता आहे, फ्लंट क्र. १०३, श्री कृष्ण नगरे, बोरीवली (पूर्व), मुंबई-४०० ०६६ त्यांनी ते शेअर सर्टिफिकेट हरवले/किंवा गहाळ झाले म्हणून नक्कल शेअर साठी अर्ज केला आहे. जर कोणालाही सदर नक्कल शेअर सर्टिफिकेट जारी करण्यांवर दावा हरकत असेल त्तर त्या दावेदारांना/ हरकतदारांना सोसायटी आमंत्रित करत आहे, सदर त्याचे/तिचे, त्यांचे दावा आक्षेप ह्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत संबंधीत कागदपत्रांच्य पुराव्यासहित" विनायक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सेक्रेटरींकडे करावा. दिलेल्या वेळेर जर कोण हरकत नाही आली तर सोसायटी नक्कल शेअर सर्टिफिकेट जारी करण्यास सोसायटीच्या उपविधी अंर्तगत मुक्त असेल. जर दावा /हरकत किंवा आणखी काही सोसायटीला प्राप्त झाल्यास तर ते सोसायटीच्या उपविधी पध्दतीने हाताळले जाईल. करिता आणि च्या वतीने

विनायक को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि सही/- (सेक्नेटरी) ठिकाण: मुंबई दिनाक: ३०.०८.२०२३

**PUBLIC NOTICE** NOTICE is hereby given to state that I am investigating the title of (1) HEMAXI

NAVINKUMAR DESAI and (2) NAVINKUMAR DHIRAJLAL DESAI, who are th vners in respect of the property mentioned in the Schedule hereunder written, and ar tending to sell the same to my clients.

Hemaxi Navinkumar Desai and Navinkumar Dhirajlal Desai, have lost Origin Box Page Nos. **59** and **60** in the Original Articles of Agreement dated **1st March**, **2003** s duly registered with the sub-registrar of Assurances at Borivali 2 under Serial No BDR-6/1974/2003 between M/s. Noopur Developers ('The Builders' therein) and emaxi Navinkumar Desai & Navinkumar Dhirajlal Desai.

Hemaxi Navinkumar Desai & Navinkumar Dhirajlal Desai are in process to lodge ne Lost Report with the Concerned Police Station with respect to the same

Any persons having any claim, right, title or interest in respect of the prope entioned above by way of sale, mortgage, charge, lien, gift, lease use, trust ossession, inheritance or rights in any manner whatsoever are hereby requested t ake the same known in writing to the undersigned at his office at Advocate Nev Chheda, c/o. Chheda & Associates, Shop No. 7 & 8, Ground Floor, Madhur CHSL P.S. 55th and 56th Road, Near Veer Savarkar Garden, Nana Palkar Smruti Sami Marg, Borivali (West), Mumbai -400092, within 15 (Fifteen) days from the date hered along-with the certified copies of the supporting Deeds and/or documents, failing the vestigation for under mentioned premises will conclude without taking into onsideration such claims or objections which are deemed to have been waived and bandoned and for which neither my clients nor me shall be responsible. Please tak otice that the answers/claims given by public Notice shall not be considered :THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All that a Residential Premise on Ownership basis being Flat No.605, admeasuring 456 Sq. Ft. Carpet Area on the Sixth Floor, in the 'A' Wing of the building known as 'Bhakti" situated at Jambli Galli, Opp. Jain Mandir, Borivali (West), Mumbai 400092 ying and being on property bearing City Survey No. **99, 99/1 to 99/18**, O.P. No. **67**, Fina Plot No. **91**, T.P.S. III of Village Kanheri, Taluka Borivali within the registration distric nd Sub district of Mumbai Sub-urban along-with the said Shares i.e. 5 (Five) fully aid-up shares of Rupees Fifty Each, bearing distinctive numbers from 171 to 175 both inclusive) recorded under Share Certificate No.A-35 issued by the said Society e. 'Bhakti Co-operative Housing Society Limited' under Registration No MUM/W-R/HSG/TC/12650/2004.

Place : Mumbai

MR. NEVIL P. CHHEDA

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client Mr. Nimesh Nanalal Sheth is a bonafide member of "Sharan Co-Op. Hsg. Soc. Ltd." situated on Plot No. 2 at Tagore Road, Santacruz (West), Mumbai: 400 054, and holds 5 fully paid up Shares bearing distinctive Nos. 51 to 55 under Share Certificate No. 11 in respect of Flat No. 202 on 2<sup>nd</sup> Floo Pursuant to an Agreement for Sale dated 16-01-2003 Mrs. Rajarani Monga and Mr logenderkumar Monga had sold a Flat No. B-3 on 1<sup>st</sup> Floor in **"Sharan Co-Op. Hsg. Soc** Ltd." at Tagore Road, Santacruz (West), Mumbai: 400 054, to Mrs. Asha Nanalal Sheth and Mr. Nimesh Nanalal Sheth and said Agreement was registered under document No BDR1/00308/2003 on the same day.

Pursuant to a Development Agreement dated 02-05-2008 between "Sharan Co-Op. Hsq Soc. Ltd." and Developer M/s. Vibhu Construction, the said Society granted development rights to the Developer and said Developer M/s. Vibhu Construction constructed a new redeveloped building.

Pursuant to a Permanent Alternate Accommodation Agreement dated 07-03-201 M/s. Vibhu Construction allotted a New Flat No. 202 on 2<sup>nd</sup> Floor to Mrs. Asha Nanala Sheth and Mr. Nimesh Nanalal Sheth in lieu of their Old Flat No. B-3 in the said

edeveloped building "Sharan Co-Op. Hsg. Soc. Ltd.". Pursuant to a Gift Deed dated 19-08-2019 Mrs. Asha Nanalal Sheth gifted her 50% Shar to her Son Mr. Nimesh Nanalal Sheth in respect of said Flat No. 202 and thus Mr. Nimesh Nanalal Sheth became 100% Share holder in respect of above referred Flat No. 202.

My client have lost / misplaced above referred Original Permanent Alternat Accommodation Agreement dated 07-03-2011 executed between Developer **M/s. Vibh**u Construction and Allotees Mrs. Asha Nanalal Sheth and my client Mr. Nimesh Nanala Sheth in respect of said Flat No. 202 and matter has also been reported online to MHE Colony, Borivali (West) Police Station on 28-08-2023 under Lost report No. 75225 / 2023. All Persons, Banks or Financial Institutions having any claim / objection with regards to above referred lost / misplaced Original Agreement or above referred Flat No. 202 by wa of legal heirship, ownership, mortgage, lien, tenancy or otherwise however or any par thereof are hereby required to give intimation thereof alongwith documentary evidence in support thereof within 15 days from the date of Publication hereof either by hand deliver against proper written acknowledgement of the undersigned or by Registered Post A.D. only to MRS. MANISHA M. KOTHARI ADVOCATE, 704, K L Accolade, TPS-III, 6th Road Santacruz (East), Mumbai: 400 055. In default of all such claims it shall be deemed to have peen waived and my client may proceed on the basis of the title of above said Flat free from

Place: Mumbai Date: 30/8/2023 MRS. MANISHA M. KOTHARI Advocate High Court

# जाहीर सूचना

याद्वारे सचना देण्यात येत आहे की आमच्या अशिलांच्या निर्देशांनुसार, आम्ही येथे खाली दिलेल्य अनुसूचीमध्ये अधिक विशेषत: वर्णन केलेल्या मालमत्तेसंदर्भात ("मालमत्ता"), कंपनी कायदा २०१३ च्या तरतुदींनुसार अस्तितवात असलेल्या, सीआयएन यु३५११एमएच२०००पीटीसी१२९७०९ धारक आणि आर-५३, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, एम आय डी.सी.. गोल्डन गॅरेज समोर. रबाळे. नवी मंबई. महाराष्ट — ४००७०१ येथे नोंटणीकत कार्यालय असलेल्या एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी **रास टेक प्रायव्हेट लिमिटेड** ("**कंपनी**") यांच्या शिर्षकाची चौकशी करीत आहोत

कोणाही व्यक्तींचा मालमना किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये / वर / संदर्भात विकी हिस्स अभिहस्तांतरण, संपादन, उत्तराधिकार, मार्गाचा अधिकार, व्यापणे, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड जप्ति, आरक्षण, थकबाकी, विकसन अधिकार, विकास क्षमता वापरण्याचा अधिकार, चर्ट्ड क्षेत्र निर्देशांकाचा वापर, विभाजन, हस्तांतरण, विनिमय, नियुक्ती, प्राप्त गोष्टींचे गृहीतक, हमी, भार भेट, विश्वस्त, देखभाल, वारसाहक्क, दावा, ताबा, भाडयाने देणे, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, हिस्सा कुळ, उपकुळ, धारणाधिकार, भार, प्रलंबित दावे, परवाना, सुलभता, योजना, वसिहत, बोजा कोणत्याही न्यासा अंतर्गत करार किंवा फायदेशीर हक्क/हित, प्रिस्क्रीप्शन किंवा प्रीएम्शनच अधिकार किंवा कोणताही करार/लेखन/दस्तऐवज किंवा इतर प्रवृत्ती किंवा कोणत्याही न्यायालयाने किंवा प्राधिकरणाने पारित केलेला हुकूम, आदेश किंवा निवाडा किंवा अन्यथा कायद्याच्या कार्यासह कोणताही भाग, दावा, अधिकार, शिर्षक, हितसंबंध, आक्षेप, इस्टेट किंवा ।।गणी ('**दावे**'') असल्यास त्यांनी याद्वारे खालील स्वाक्षरी केलेल्यांना त्यांच्या का म्हणजेच खैतान ॲण्ड कंपनी, विकल, वन वर्ल्ड सेन्टर, टॉवर—१सी, १३वा मजला, सेनापित बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००१३ येथे तसेच abhiraj.gandhi@khaitanco.com या ईमेल वर आवश्यक सहाय्यक कागदपत्रांच्या प्रतींसह, सदर प्रकाशनाच्या तारखेपासून **१४** (चौदा) दिवसांच्या कालवधीत लेखी कळवणे आवश्यक आहे. अन्यथा असे मानले जाईल की . दावेदाराने(नी) असे दावे त्याग केले आहेत आणि/किंवा असे दावे वापरण्याचा अधिकार सोड्न दिला आहे असे समजण्यात येईल आणि असे दावे असल्यास तर ते आमच्या अशिलांव आणि/किंवा कंपनीवर बंधनकारक नाही असे मानले जाईल.

#### <u>अनुसुची</u> (मालमत्तेचे वर्णन)

तालका आणि नोंदणी उपजिल्हा ठाणे आणि जिल्हा ठाणेतील नवी मंबई महानगरपालिकेच्या हद्दीर वसलेल्या टेटवलीगावाच्या हद्दीतील ट्रान्स ठाणे क्रीक इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये स्थित प्लॉट क्रमांव आर—५३ असलेला मोजमापीत अंदाजे ४०५० चौरस मिटर्स जमिनीचा तकडा आणि खंड सोबत त्याजमिनीवर उभी असलेली १८६६.४३ चौरस मिटर्स बांधीव क्षेत्रफळाची कारखान्याची इमारत जमिनीच्या चर्तुःसीमा खालिलप्रमाणे आहेत:

उत्तरेकडे वा त्या दिशेला प्लॉट क्र. आर—५२ प्लॉट क्र. आर—५४ दक्षिणेकडे वा त्या दिशेला

पर्वेकडे वा त्या दिशेला

मश्चिमेकडे वा त्या दिशेला फॉट क्र. आर—६४ आणि फॉट क्र. आर—६५ चा भाग

खैतान ॲन्ड कंपनी करीता अभिराज गांधी

DCB BANK

भागीदार

दिनांकः ३०.०८.२०२३ स्थान : मुंबई

दिनांक: ३०.०८.२०२३

ठिकाण: मुंबई

### परिशिष्ट-४ (नियम ८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **डीसीबी बँव लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्य नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर सचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता कर्जदार (कर्जदार । सह-कर्जदार व जामिनदार) यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

सदर कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार यांनी मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम भरण्यास असमध् ठरले आहे. कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्य अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या नावापुढील मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** खाली नमुद केलेल्य तारखांना घेतलेला आहे

विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की सदर मालमत्तेसह (स्थावर मालमत्तेचे वर्णन) कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **डीसीबी बँक लिमिटेड**कडे नमूद रक्कम जमा करावी.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार

प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वे	वेळ उपलब्ध आहे.		
(8)	सांकेतिक ताबा दिनांक २९ ऑगस्ट, २०२३		
मागणी सूचना दिनांक	१३.०६.२०२३		
कर्जदार व (सह-कर्जदार)	१. श्रीमती पुजा महेश पांचाल		
चे नाव	२. श्री. महेश बाबुलाल पांचाल		
कर्ज खाते क्र.	डीआरएचएलकेएए००४७५७०५ व		
	डीआरएचएलकेएए००४९८९७		
एकूण थकबाकी रक्कम	<b>रु.२,१४,१६,४२९.</b> 00/-		
प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	फ्लॅट क्र.११०३, ११वा मजला, बी-विंग, आश्रय रियाल्टर्स, जसवंती वृडस, लोक निसर्ग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीजवळ, घाटीपाडा रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०००८०. आणि पल्टॅट क्र.११०४, ११वा मजला, बी-विंग, आश्रय रियाल्टर्स, जसवंती वृडस, लोक निसर्ग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीजवळ, घाटीपाडा रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०००८०.		

## जाहीर नोटीस

याद्वारे सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, गाव मौजे

अंबाडी, तालका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नं. १३७, हिस्सा न. १७, ह्या मिळकतीवर बांधण्या आलेल्या ग्रामपंचायत घर नं. ६४६/१, तळ मजला, क्षेत्र २५३ चौ. फुट., घर नं. ६४६/२, पहिला मजला, क्षेत्र २४९ चौ. फुट., घर नं. ६४६/३, दुसरा नजला, क्षेत्र ४४९ चौ. फुट. असे आर सी सी त्रांधकाम असलेली इमारत माझे अशिल श्रीमती. ातल संतोष जाधव, यांचे पती कै. संतोष गणपत ाधव ह्यांचे मालकीचे व कब्जेवाहीवाटीचे होते परंत नाझे अशिलांचे पती कै. संतोष गणपत जाधव हे दिनांक १०/०९/२०२२ रोजी मयत पावले आहेत. माझे अशिल श्रीमती. शितल संतोष जाधव तसेच ऱ्यांची मुले १. दक्षता संतोष जाधव व २. प्रणीत संतोष जाधव, असे त्यांच्या पतींचे वारस आहेत त्यांचे पतीची वरील मालमत्ता माझे अशिल यांचे नावे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये घरपडी नावे झाली असन. तरी सदर मालमत्तेच्या वारसांबाबत कोणाचीही कोणतीही हरकत असणाऱ्या इसमाने तो नम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या शॉप नं. ११ ओम ऑर्केड, गावडवाडी, व्ही. एस. रोड, विरार पुर्व, गालुका वसई, जि. पालघर ४०१३०५, येथील र्यालयात हि नोटीस प्रसिध्द झाल्यास तारखेपासुन दिवसांचे आत सर्व लेखी कागदपत्रासहित ळवावा, अगर तसे न केल्यास कोणचीही हरकत गाही असे समजण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

दिनांक : ३०/ ०८/ २०२३

सही/ महेश करपे

## जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. नुतन धनसुखलाल भट्ट हे श्री. मोसम नुतनकुमार भट्ट यांच्यासह प्लॅट क्र.३०५/१५ए, फाऊन्ट महु पाय्पास्त स्तर क्रा. क्र. क्रा. क्र. क्रा. क्र. क्रा. क्र. क्रा. क्र. क्रा. क्र. क्रा. क्र. क्रा. क्र. क्रा. क्र. क्रा. क्र. क्रा. क्र. क्रा. क्र मोसम नुतनकुमार भट्ट यांनी मयताच्या शेअर्सवर दावा केला आहे आणि सोसायटीच्या सदस्यत्वाकरिता अर्ज केला आहे.

आम्ही याव्दारे. सोसायटीच्या भांडवल ळिकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअसी । हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंव अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ (पंधरा) दिवसांत** सोसायटीच्या भांडवल्/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य गुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर देलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी जोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ

आज दिनांकीत ३० ऑगस्ट, २०२३, मुंबई लिगल रेमेडिय वकील उच्च न्यायालय कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवास कोहौसोलि., इमारत क्र.१, पटेल इस्टेट

सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

द्रः:९८९२२७६१२६/९६१९११५२१२/९८१९५०२४१

# C Galaxy

# गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेड

सीआयएन:एल३९८७७एमएच१९८६पीएलसी०३९८७७ **नोंदणीकृत कार्यालय:** सी-४९/२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, पावणे, नवी मुंबई-४००७०३, दुर.क्र.:९१-२२-२७६१६६६६, फॅक्स:९१-२२-२७६१५८८३/२७६१५८८६ वेबसाईट:www.galaxysurfactants.com,

ई-मेल:investorservices@galaxysurfactants.com

### सूचना

### गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) यामध्ये कंपनीचे समभागाचे हस्तांतरण

गूंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६, सुधारितप्रमाणे (नियम) च्या तरतूदीनुसार येथे सूचना देण्यात येत आहे.

भागधारकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, **वित्तीय वर्ष २०१५-१६ दरम्यान घोषित** झालेले अंतरिम लाभांश जे मागील ७ वर्षांच्या कालावधीकरिता दावा केलेले नाही ते गुंतवणूकदा शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये जमा केले जातील. नियमात नमुद प्रक्रियेनुसार । सलग वर्षांकरिता दावा न केलेल्या लाभांशावरील संबंधित शेअर्ससुद्धा हस्तांतरीत केले जातील गगधारकांनी कृपया त्यांचे रोख न झालेले लाभांशाचे तपशिल पडताळणीसाठी <u>http:/</u> www.galaxysurfactants.com/pdf/corporate-governance/unpaid-<u>dividend/Unpaid-Interim-Dividend\_2015-16.pdf</u> वेबलिंक पहावी.

आयईपीएफ प्राधिकरणाकडे ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स हस्तांतरीत होण्यास पात्र आहे त्यांचे संपुर्ण तपशिल आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. संबंधित भागधारकांनी <u>http:/</u> www.galaxysurfactants.com/pdf/corporate-governance/unpaiddividend/Details-of-shares-proposed-to-be-transferred-to-IEPF-aug-23.pdf

ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भाग प्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंत यांच्या नावे नोंद असलेले मूळ भाग प्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफच्या डिमॅट खात्याच्या नावे शेअर्स हस्तांतरणाकरिता कॉर्पोरेट कार्रवाईद्वारे डिपॉझिटरींना

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, त्यांच्या वेबसाईटवर कंपनीद्वारे अपलोड केलेले तपशिल हे नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे नवीन भाग प्रमाणपत्र वितरणासंदर्भात योग्य सूचना म्हणून समजावे.

जर कंपनीला **१५ नोव्हेंबर, २०२३** रोजी किंवा विस्तारित प्रमाणे तारखेला संबंधीत भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास नियमात दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीद्वारे नियमात विहित प्रक्रियेनुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्सचे हस्तांतरण केले जाईल. ७ सलग वर्षांकरिता दावा न केलेल्या लाभांशावरील संबंधित शेअर्स हे पुढील कोणीतीही सूचना न देता हस्तांतरीत केले जातील कपया नोंद असावी की, आयईपीएफकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्ससंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. भागधारकांनी नियमात विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून अशा शेअर्सवरील सर्व लाभांसह आयईपीएफकडे हस्तांतरीत संबंधित

जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कपया संपर्क कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, युनिट: गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, दूर.:०२२-४९१८६२७०, ई-मेल:iepf.shares@linkintime.com.

गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेडकरिता

ठिकाण : नवी मुंबई निरंजन केतक दिनांक : २९.०८.२०२३ कंपनी सचिव

# फंडवायझर कॅपिटल (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत पत्ता: ६०२, ६वा मजला, प्लॉट ९५२/९५४, ऑर्बिट प्लाझा सीएचएस, न्यू प्रभादेवी रोड, नागूसयाजीवाडी, प्रभादेवी मुंबई-४०००२५

CIN: L65100MH1985PLC205386 | ईमेल आयडी: info@fundvisercapital.in

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("AGM") व्हिडिओ कॉन्फरन्स ("VC")/ इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स ("OAVM") वार बुधवार, २७ सप्टेंबर १०२३ रोजी दुपारी ३: ३० वाजता ( $\operatorname{IST}$ ) आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, २०१३ ("अधिनियम") च्या तरतुर्दीचे पालन करून आणि त्यातील नियम, सुधारित केल्यानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवहार करण्यासाठी MCA आणि SEBI

वरील परिपत्रकांचे पालन करून, AGM च्या सूचना आणि २०२२-२०२३ च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सर्व सदस्यांना पाठवल्या गेल्या आहेत ज्यांचे ईमेल आयडी कंपनी. रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट ("RTA")/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. परवानगी दिलेल्या मोडमध्ये कंपनीच्या <u>www.fundvisercapital.in</u> वेबसाइटवरही ते उपलब्ध आहे. AGM च्या सूचना आणि २०२२-२०२३ च्या वार्षिक अहवालाच्या भौतिक प्रती कंपनीच्या कोणत्याही सदस्याला पाठवल्या जाणार नाहीत. २८ ऑगस्ट २०२३ रोजी ई-मेलद्वारे गेटीस पाठवण्याचे काम पूर्ण झाले आहे.

ने सभासद डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये समभाग धारण करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) कडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत/अपडेट केलेले नाहीत, त्यांनी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे त्यांचा ईमेल आयडी नोंदवावा अशी विनंती केली जाते आणि जे भागधारक भौतिक स्वरूप शेअर्स धारण करत आहेत त्यांना देखील विनंती केली जाते की, कंपनीच्या आरटीएशी संपर्क साधा म्हणजेच सॅटेलाइट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड., ऑफिस नंबर A/१०६ आणि १०७, दत्तानी प्लाझा, ईस्ट वेस्ट कंपाउंड, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल , साकीनाका, मुंबई-४०००७२ किंवा त्यांना <u>service@satellitecorporate.com</u> वर तपशील मेल करा.

कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या (CDSL) इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे या सभेसाठी सदस्यांना 'रिमोट ई-व्होटिंग सुविधा' आणि 'एजीएमच्या वेळी ई मतदान सुविधा' आणि एजीएमला VC/OAVM द्वारे उपस्थिचि सोय केली आहे. एजीएम (''रिमोट ई-होटिंग'')/ एजीएममध्ये ई-व्होटिंगच्या ठिकाणाव्यतिरिक्त रिमोट ई-व्होटिंग रविवार, २४ सप्टेंबर, १०२३ रोजी सकाळी ९.०० (IST) वाजता सुरू होईल आणि मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (IST) समाप्त होईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख बुधवार २० सप्टेंबर २०२३, आहे. ज्या पात्र सभासदांनी शेअर्स घेतले आहेत आणि नोटीस पाठवल्यानंतर सदस्य बनले आहेत त्यांनी एजीएम सूचनांमध्ये दिलेल्या प्रक्रियेचे आणि सूचनांचे पालन केले पाहिजे. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपली मते दिली आहेत ते व्हीसी/ओएव्हीएम द्वारे देखील बैठकीस उपस्थित राह् शकतात परंतु हे लक्षात घ्यावे की ज्या सदस्यांनी आधीच त्यांची मते दिली आहेत ते पुन्हा

शंका असल्यास, सदस्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि सदस्यांसाठी रिमोट ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल पाहू शकतात <u>www.evotingindia.com</u> च्या 'डाउनलोड' विभागात

मूचना पुढे देण्यात आली आहे की वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३ ते बुधवार, २७ सप्टेंबर २०२३ (दोन्ही तारखांसह) कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स बंद राहतील. कंपनीने आर्थिक वर्ष २०२२-२०२३ साठी कंपनीच्या इक्विटी शेअर्सवर कोणताही लाभांश जाहीर केलेला नाही.

ठिकाण: मुंबई

तारीख: ११ ऑगस्ट २०२३

प्राधिकृत अधिकार्र

संचालक मंडळाच्या आदेशानुस फंडवायझर कॅपिटल (इंडिया) लिमिटेडसाठी

संचालव

[DIN: ०७०५२८४६]